

April 6, 2022

The Manager, Listing Department, National Stock Exchange of India Limited, Exchange Plaza, Plot C/1, G Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400051. Scrip Code: TATASTEEL/TATASTLPP*

Dear Sir, Madam,

Newspaper advertisement - Record date

Please find enclosed herewith the newspaper advertisement published in the Free Press Journal and Navshakti for the record date intimation for payment of interest and redemption on the 2% Non-Convertible Debentures aggregating to ₹1,500 crore and having ISIN: INE081A08181.

This is for your information and records.

Yours faithfully, Tata Steel Limited

Varvainellau

Parvatheesam Kanchinadham

Company Secretary & Chief Legal Officer (Corporate & Compliance)

Encl: as above

*Securities in symbol TATASTLPP stand suspended from trading effective February 17, 2021

SBI भारतीय स्टेट बैंक State Bank of India

Stressed Assets Recovery Branch, Mumbai (05168) The International Building, 6th Floor, 16 Maharshi Karve Roa Churchgate, Mumbai – 400020. Phone: 022-22053163/64/65, Email-sbi.05168@sbi.co.in

PUBLICATION OF NOTICE REGARDING POSSESSION OF PROPERTY U/S 13(4) OF SARFAESI ACT 2002 Notice is hereby given under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 (54 of 2002) and in exercise of powers conferred under Section 13 (12) read with rule 9 of the Security Interest (Enforcement Rules, 2002, a demand notice was issued on the dates mentioned against each account and stated hereinafter calling upon then o repay the amount within 60 days from the date of receipt of said notice.

The Borrower having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrowers and the public in general that the undersigned has taken **symbolic** possession of the property described herein below in exercise of power conferred on him/her under section 13(4) of the said Act read with Rule 9 of the said Act on the dates mentioned against each account.

under section 13(4) of the said Act read with ratie 9 of the said Act on the dates mentioned against each account. The Borrower in particular and the public in general is hereby cautioned not to deal with the property and any dealings with the property will be subject to the charge of the STATE BANK OF INDIA for an amount and interest thereon.

The Borrower's/ Guarantor's attention is invited to provisions of Sub-section (8) of Section 13 of the Act, in respect of

time available to redeem the secured assets.

Borrower & address	of Property	mortgaged Properties	Demand Notice	Possession	Outstanding	
Mr. Satchidanand Purushottam Sakhardande Flat – 603, Devangini CHS, Mahatma Gandhi Road, Vile Parle (East), Mumbai – 400057.	Purushottam Sakhardande	All that Row House No. VPH No. 264/97 RH1, admeasuring super built up area of 130 sq. mts, and open terrace of 68.3 sq. mts and one single car parking slot per unit of the building known as "Bhobe Manor I" constructed on Plot No. 89 and 90, Saunlem, Green Valley situated at Village: Pilerne, Taluka: Bardex, Dist. North Goa - 403521.		01.04.2022	Rs. 86,44,785.40 (Rupees Eighty Six Lakhs Forty Four Thousand Seven Hundred Eighty Five and Paise Forty Only) as on 31.03.2022.	
Date: 04.04.2022 Place: Mumbai					horised Officer te Bank of India	

application may approach the Hon'ble Adjudicating Authority, if they so desire

For, Agile Security Force and Systems Pvt. Ltd.

Agile Security Force and Systems Pvt. Ltd.

IN THE MATTER OF:

ne listed on 26 4 2022

__. Advocate for Agile Force Security and Systems Pvt Ltd.

BAJAJ FINANCE LIMITED CORPORATE OFFICE: 3rd FLOOR, PANCHSHIL TECH PARK, VIMAN NAGAR, PUNE-411014, MAHARASHTRA.

BRANCH OFFICE: 2nd & 3rd Floor, Universal Business Centre, Near. Madhuban Circle, LP Savani Rd, Dist, Surat, Gujarat 395009 **POSSESSION NOTICE**

U/s 13(4) of the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security

Interest Act 2002. Rule 8-(1) of the Security Interest (Enforcement) Rules 2002. (Appendix-IV) Whereas, the undersigned being the Authorized Officer of M/s BAJAJ FINANCE LIMITED (BFL) under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act 2002 and in exercise of powers conferred under section 13(2) read with Rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules 2002, issued Demand Notice(s) to Borrower(s) /Co Borrower(s)/ Guarantor(s) mentioned herein below to repay the amount mentioned in the notice within 60 days from the date of receipt of the said notice. The Borrower(s) /Co Borrower(s)/ Guarantor(s) having failed to repay the amount, notice is hereby given to the Borrower(s) /Co Borrower(s)/ Guarantor(s) and the public in

general that the undersigned on behalf of M/s Bajaj Finance Limited, has taken over the possession of the property described herein below in exercise of the powers conferred on him under Section 13(4) of the said Act read with Rule 8-(1) of the said rules. The Borrower(s) /Co Borrower(s)/ Guarantor(s) in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the below said property and any dealings with the said property will be subject to the first charge of BFL for the amount(s) as mentioned herein under with future interest thereon.

Name of the Borrower(s) / Guarantor(s) (LAN No, Name of Branch)	Description of Secured Asset (Immovable Property)	Notice Date	Date of Possession	
Branch : SURAT	All That Piece And Parcel Of The	and Amount		
(LAN No. H428FBH0343214)	Non-Agricultural Property		30 MAR 2022	
1. JESSI BUSINESS PVT LTD	Described As: FLAT NO15 THIRD	Rs. 70,08,110/-		
(Through its Proprietor/Authorised	FLOOR, SOHAAB RESIDENCY CTS NO	(Rupees Seventy		
Signatory/Managing Director) (BORROWER)	5/2, PLOT NO 134 GHORPADI, PUNE	Lac Eight Thousand		
At: 646 Belgium Tower Opp Liberty Bus Stand Near	INAUAKASHIKA-411001 NOKIH	One Hunarea Ien		
Delhi Gatering Ring Road, Surat, Gujarat-395002	OTHER RESIDENT, EAST-F.P. NO 145	Only)		
2. KETAN J JASANI (CO-BORROWER)	SOUTH-F.P. NO. 134/B, WEST-ROAD			
At: A-1001, Tween Tower Near L P Savani				
School Surat, Gujarat-395009				
3. DEEPESHKUMAR K GHOTAWAL				
(CO-BORROWER)				
Above At: 129, Shubham Society Opp Nandanvan				
Township Surat Gujarat, 394210				
Date: 05/04/2022 Place:- MAHARASHTRA	Author	ized Officer Bajaj Fina	nce Limited	



BEFORE THE HON'BLE NATIONAL COMPANY LAW TRIBUNAL,

MUMBAI BENCH AT MUMBAI-Court I

APPLICATION TO INITIATE CORPORATE INSOLVENCY PROCESS

UNDER SECTION 10 OF THE CODE IN RESPECT OF

AGILE SECURITY FORCE AND SYSTEM PVT. LTD. [Under Rule 7 of the Insolvency and Bankruptcy (Application to Adjudicatin

Authority) Rules, 2016]

ake Notice that the Corporate applicant has filed application u/s 10 of the Insolvence

and Bankruptcy Code before the Hon'ble NCLT, Mumbai Bench, court-1 presided by

Hon'ble member P.N.Deshmukh (J) and Hon'ble member K.K.Vora (T) for initiating

Corporate Insolvency Resolution Process against itself and the captioned matter is t

The scan copy of the petition filed by the Corporate Applicant u/s 10 the Code can be

sought by emailing to ankita.phadke123@gmail.com and rijulkhandare@gmail.com

Notice is hereby given that any person or creditor of the Company objecting to this

...Corporate Applican

TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India Tel.: +91 22 6665 8282 Email: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com

CIN: L27100MH1907PLC000260

NOTICE

NOTICE IS HEREBY GIVEN pursuant to Section 91 of the Companies Act, 2013, and Rule 10(1) of The Companies (Management and Administration) Rules, 2014 that Interest and Redemption on unsecured, redeemable, rated, Non-Convertible Debentures issued on Private Placement basis and listed on Wholesale Debt Market Segment of National Stock Exchange of India Limited is due as under

realistical Stock Exchange of India Elimited is due as under.						
Sr. No.	Non-Convertible Debentures ('NCDs')	Interest & Redemption due on	Record Date for Interest & Redemption Payment			
1	2% NCDs allotted on April 23, 2012 aggregating to ₹1,500 crore (ISIN:INE081A08181)	Friday, April 22, 2022 (Since Saturday April 23, 2022 is a bank holiday)	Monday, April 18, 2022			

Tata Steel Limited Sd/-

April 04, 2022

Parvatheesam Kanchinadham Company Secretary & Chief Legal Officer (Corporate & Compliance) Mumbai

TATA STEEL

ਨੂਤੂ State Bank of India

Retail Assets Centralised Processing Centre,(RACPC) SION: Unit No.602,603 & 604, B Wing Commercial-1, Kohinoor City, Kirol Road, Off L.B.S Marg, Kula West, Mumbai-400070. Phone No: 25046294/25046291 Email: racpc.sion@sbi.co.in

POSSESSION NOTICE (For immovable property)[See Rule 8 (1)

Whereas, The undersigned being the Authorized Officer of State Bank of India under the Securitisation and Reconstruction of Financial Asset and Enforcement of Security Interest Act, 2002 and in exercise of powers conferred under section 13(12) read with rule 3 of the Security Interest (Enforcement) Rules, 2002 issued mand notice dated 28.01.2022 calling upon the Borrowers Mr.Sanjay Raiaram More to repay the amount mentioned in the notices aggregating Rs.8,56,146.00 (Rupees Eight Lacs Fifty Six Thousand One Hundred Forty Six Only) as on 28.01.2022 with further interest, Cost, Charges, etc. within 60 days from the date of receipt of the said notice.

The borrower and guarantors having failed to repay the amount, notice is hereby given to the borrower/guarantors and the public in general that the undersigned has taken possession of the property described herein below belonging to **Mr.Sanjay Rajaram More** in exercise of powers conferred on him inder section 13(4) of the said Act read with rule 8 and 9 of the said rules on the 30th of March of the year 2022

The borrower/guarantors in particular and the public in general are hereby cautioned not to deal with the property and any dealings with property will be subject to the charge of the State Bank of India for an amount of Rs.8,56,146.00 (Rupees Eight Lacs Fifty Six Thousand One Hundred Forty Six Only) as on

*DESCRIPTION OF THE IMMOVABLE PROPERTY******* All That Part And Parcel Of The Property Consisting Of Property Owned By: Mr Sanjay Rajaram More Flat No.201, Wing B Deep City,2nd Floor,bldg No.12 Survey No 150, Usarli Khurd Panvel Raigad Maharashtra.

Date: 30/03/2022

Authorised Officer State Bank of India



EXPRESSION OF INTEREST NOTICE No: CPA-08-2022

Expression of Interest for appointment of Consultancy Services to explore the feasibility for use of steel cord conveyor or other possible alternative type of belt at various TPS of Mahagenco.

MSPGCL is a leading organization in the field of power generation having generation capacity of 12972 MW intends to appoint Expert Consultancy Services to explore the feasibility for use of steel cord conveyor or other possible alternative type of belt at various TPS of Mahagenco.

Interested parties having adequate experience in the field may download the EOI documents from Mahagenco web Site www.mahagenco.in. The EOI can be submitted at the below mentioned address along with soft copy at camstores@mahagenco.in on or before 20/04/2022.

Contact Details:- Executive Engineer (Gr-II), Central Purchase Agency, Maharashtra State Power Generation Company Limited, Head Office, Prakashgad, 1st floor Prof. A.K. Marg, Bandra(East), Mumbai-51. Contact Nos 022-26474211 Ext. 2487. Cell No.9421792646

Chief Engineer (CPA)

Court Room No. 02 IN THE CITY CIVIL COURT AT BOMBAY BORIVALI DIVISION

ICICI Bank Ltd..

A banking Company incorporated and registered under the Indian Companies Act 1956 and licensed as a Bank under The Banking Regulation Act 1949 Registered Office at ICICI Bank Tower, Near Chakli Circle, Old Padra Road, Vadodara, 390 007 Gujarat and its Corporate Office at ICICI Bank Towers, Bandra-Kurla Complex, Mumbai-400051 through its Authorized Officer Neelesh Shrikant Bidwe

Versus

Magesh Chandran

Bluemooclub, Thane-401107 ...Defendant TAKE NOTICE that this Hon'ble Court will be moved before his Honor Judge Shri.S.S.Oza presiding in the Court Room No. 3 on 28th April, 2022 at 11.00

O'clock in the forenoon by the above named Defendants for the following reliefs: (a) that Defendant be ordered and decreed to pay to the Plaintiffs a sum of Rs.2,55,587/- (Rupees Two Lacs Fifty Five Thousand Five Hundred Eighty Seven Only) under the Credit Facility

hereto) as per the Particulars of Claim being Exhibit 'G' hereto with further interest on principal amount of **Rs.2,13,289/-** @ of 13.5% pa per annum with monthly rests from the date of filing the suit till payment and/or realisation; (b) for costs of this suit:

Dated this 16th day of March 2022

For Registrar City Civil Court

This Writ of Summons is taken Out by M/s. H. M. Legal Associates Advocate for Plaintiff, Office No. 75, 7th Floor, 'B' wing, Mittal Towers Nariman Point, Mumbai- 400021 Email id: hmlegal@gmail.com ГеІ: 022024596



Circle SASTRA Mumbai Central

Smt. Vrushali Dattatray Chavan

Flat no 2, 2nd Floor, Shivdarshan CHSL, Plot no Panvel, Dist Raigad -410206.

Flat no 207, 1st Floor, Arihant Hills-A, S no -17, Budruk, Taluka Khalapur, Dist Raigad

M/S Watch World (Prop. Mrs, Jumana Yusuf no 41 Sector-28 Vashi Navi Mumbai

Pada no. 03 Dawale Nahar Busstop, Thane West- Mr. Pandurang Bapu Pancha

17/9 Nr Natraj Tower, Sec-04, Sanpada Navi CarpetArea: 531.74 Sq Ft

Hissa no 1 & 2, CTS no 2470, Village Mulgaon Built up: 565.00 Sq Ft

K/A/301 Raj Krupa Rachana Park CHSL Chakki Builtup: 285.00 Sq Ft

Sh. Bablu Dattatray Chavan

8 Circle SASTRA Mumbai Central

Circle SASTRA Mumbai Central

0 Circle SASTRA Mumbai Central

Kharghar Navi Mumbai-410210

1 Circle SASTRA Mumbai Centra

Mr. Pandurang Bapu Panchal

Shop No. 30 Plot no 43/44 Sector-20 Girirai Horizo

Mrs. Supriya Pandurang Panchal Room No. 01 Varkari CHawl, Lokmanya Nagar,

Hari Om Complex, B-104 Sector 18 Plot no Kamothe Navi Mumbai-410209

Mr. Chandrabhan R Tiwari

Mrs. Vimla C Tiwari

Ghadiyali)

Mr. Bharat Diwanchand Kandhari

Budruk, Taluka Khalapur, Dist Raigad

/Jumbai-400705

punjab national bank

Flat No. 402, 4th Floor, Building no B-16, Arihant A) 27.05.2021

Flat no 207, 1st Floor, Arihant Hills-A, S no -17, A) 09.09.2021

Flat no 2, A Wing Building no 2 ESG Sankul, Village A) 29.05.2021 Ankhar Nr Polytechnic College, Mhaskal Phata, B) Rs 1371042

Meadows Complex, Panyel Matheran Road, Tal

Hissa no 1 & 2, CTS no 2470, Village Mulgaoi

Kalyan Govali Road, Titwala Dist Thane-421605

Flat no 5, 2nd and 3rd Floor Sejal Residency Plot

Mrs. Ragini Kumari Gupta

Mr. Bharat Diwanchand Kandha

Mr. Chandrabhan R Tiwar

Mrs. Jumana Yusuf Ghadiyali

Built up Area: 580.00 Sq Ft

Carpet Area: 384.00 Sq Ft

Mr. Bhagwan Uttam Patil

Built up: 535 Sq Ft

Arham Complex, Village Koproli, Near Royal B) Rs 3802131.42

Circle SASTRA Mumbai Central

PNB Pragati Tower, 1st Floor, Plot C-9, Block- G, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai - 400051. Email: cs8282@pnb.co.in

SALE NOTICE FOR SALE OF SECURED ASSETS UNDER SARFAESI ACT

E-Auction Sale Notice for Sale of Secured Assets under the Securitisation & Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8(6) of the Security Interest (Enforcement) Rules, 2002. Notice is hereby given to the public in general and in particular to the Borrower (s) and Guarantor (s) that the below described immovable property mortgaged/charged to the Secured Creditor, will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" on the date as mentioned in the table herein below, for recovery of its dues due to the Bank/ Secured Creditor from the respective borrower (s) and guarantor (s). The reserve price and the earnest money deposit will be as mentioned in the table below against the respective properties.

SCHEDULE OF THE SECURED ASSETS A) Date of Demand Notice u/s 13(2) of SARFESIACT 2002 **Description of the Immovable Properties** A) Date of Demand Notice u/s Details of the **Description of the Immovable Properties** Details of the Name of the Branch Name of the Branch 13(2) of SARFESI ACT 2002 Mortgaged encumbrances Mortgaged encumbrances Name of the Account Name of the Account known to the B) EMD (Last Date B) EMD (Last Date Name of Mortgagor Name of Mortgagor Name & addresses of the Borrower(s) Name & addresses of the Borrower(s) C) Possession Date u/s 13(4) secured creditors C) Possession Date u/s 13(4 secured creditors Owner of property Owner of property Mortgagor(s) / Guarantors of SARFESIACT 2002 Mortgagor(s) / Guarantors of SARFESIACT 2002 EMD) Name & Number EMD) Name & Number D) Nature of Possessi of the Contact D) Nature of Possession of the Contact C) Bid Incremental C) Bid Incremental Symbolic / Physical Symbolic / Physical Person Person Constructive onstructive Circle SASTRA Mumbai Central Flat no. A-101 1st Floor Krishna Apartment Plot no- A) 04.06.2021 A) Rs. 50,00,000/-19.04.2022 Flat No-101 Ravi Kiran CHSL, Plot no-19 Sector-7, 09.05.2022 A) 30.09.2021 A) Rs 36,00,000/-14 Circle SASTRA Mumbai Central 3) Rs 27.78.458 74 10. Sec-36 GES, Phase-II Kamothe Pany B) Rs. 5,00,000/-18.04.2022 Mrs. Laxmi Bhaskar Ingle Flat no. A-101 1st Floor Krishna Apartment Plot no-B) Rs 2887376.00) Rs. 3,60,000/-Camothe Navi Mumba Amutha Punnu Shankar Gupta as on 30.06.2021 (intt w.e.f. Raigad-410209 10.00 am to 12.00 pm to Carpet Area: 440.25 Sq Ft as on 30.09.2021 (intt w.e. Mr. Parvati Dinkar Sanas 08.05.2022 9769195831 7582030832 01.07.2021+ Charges) 01.10.2021+ Charges) C) Rs. 25.000/-10, Sec-36 GES, Phase-II Kamothe Panvel Raigad- Built up: 441 Sq Ft C) Rs. 25,000/-Flat No-101 Ravi Kiran CHSL, Plot no-19 Sector-7, Mr. Dinkar Vitthal Sanas C) 05.02.2022 C) 21.03.2021 Mrs. Laxmi Bhaskar Ingle amothe Navi Mumbai) Symbolic D) Symbolic 2 Circle SASTRA Mumbai Centra Flat no 102, 1st Floor, Sai Siddhi Apartment A) 27.05.2021 19.04.2022 Nil A) Rs 24,00,000 Circle SASTRA Mumbai Central Flat no 306 3 rd Floor H Wing Alankapuri Dnyanraj A) 15.05.2021 09.05.2022 A) Rs 24,70,000/ Nil B) Rs 5533511.88 B) Rs 21,31,120.00 Mr. Vijayanand Ravan Sable Vasudev Patil Nagar, Nr Sai Dham Complex, B) Rs. 2,40,000/-Mr. Vijay Mahadeo Chile Mauli CHSL, Plot no-12, Sector-10, Kamothe Nav 3) Rs. 2,47,000/ Amutha Punnu Shankar Gupta 18.04.2022 Mrs. Vaishali Vijayanand Sable Gaondevi Mandir Road, Kongaon, Tal Bhiwandi as on 20.05.2021 (intt w.e 02.00 pm 03.00 pm to Mumbai -410206 as on 31.03.2021 (intt w.e. 08.05.2022 Mrs. Újwala Vijay Chile 9769195831 7582030832 C) Rs. 25,000/-Flat no-306 3 rd Floor H Wing Alankapuri Dnyanraj Built Up Area: 305.00 Sq Ft 01.04.2021+ Charges C) Rs. 25.000/-Flat no 102, 1st Floor, Sai Siddhi Apartment, Dist Thane-421311 21.05.2021+ Charges) Vasudev Patil Nagar, Nr Sai Dham Complex, Built Up: 660.00 Sq Ft C) 28 09 2021 Mauli CHSL, Plot no-12, Sector-10, Kamothe Navi Mr. Vijay Mahadeo Chile C) 21.03.2022 Gaondevi Mandir Road, Kongaon, Tal Bhiwandi, Mr. Vijayanand Ravan Sable D) Symbolic Mumbai -410206 Mrs. Uiwala Viiav Chile D) Symbolic Mrs. Vaishali Vijayanand Sable Dist Thane-421311 Flat no 2, 2nd Floor, Prakash Bhuvan, Sindhi A) 23,06,2021 09.05.2022 A) Rs. 164.00.000 NIL 16 Circle SASTRA Mumbai Central Flat no 706, 7th floor G Wing Building no mmigrants CHSL, Sindhi Society, Chembur East A) Rs 32,00,000/-Sh. Karna Damodar Dunbale (M/S. Sachin & B) Rs 94,31,543.54 Amutha Punni 1.00 am to Shankeshwar Residency Phase no 02 Tawrinada B) Rs. 3,20,000/-Mumbai-400071 as on 23.06.2021 (intt w.e.f 08.05.2022 Built up: 950.00 Sq Ft Next to Kalyan RTO, Kalyan (West) Dist Thane 18 04 2022 M/S. Sachin & Company (Prop. Sh. Karna 24.06.2021+ Charges) Rs. 50,000/-C) Rs. 25,000/modar Dunbale) 421301 Sh. Karna Damodar Dunbale C) 25.02.2022 Flat no 2, 2nd Floor, Prakash Bhuvan, Sindhi Flat no 3, 3rd Floor, B Wing, Prakash Bhuvan, D) Symbolic Built up: 437.00 Sq Ft 09.05.2022 A) Rs. 131.00.000/-Mr. Vijayanand Ravan Sable imigrants CHSL, Sindhi Society, Chembur East, Sindhi Immigrants CHSL, Sindhi Society, Chembur Rs. 13,10,000/-Mrs Vaishali Viiavanand Sable 12.00 am to East, Mumbai-400071 08.05.2022 C) Rs. 50.000/ Circle SASTRA Mumbai Central Flat no. B-202, 2nd Floor, Building Name Murari A) 20.07.2021 A) Rs. 21.00.000 19.04.2022 Nil Sindhi Society Building no. 113/B, 3rd Floor, Sh. Karna Damodar Dunbale Purushottam Ajinkyatara, Om Ajinkya Tara B) Rs 1613390.94 Mr. Sandeep Mansingh Bhosale B) Rs. 2,10,000/ Amutha Punnu Chembur, Mumbai-400071 Flat no. B-202, 2nd Floor, Building Name Murari Cooperative Housing Society Limited Plot no. as on 31.05.2021 (intt w.e.f 18.04.2022) 02.00 pm to 9769195831 v 01.06.2021+ Charges) C) Rs. 25,000/-Circle SASTRA Mumbai Central Flat no- 1601, 16th Floor Balaji Heights, Land A) 07.05.2021 Bearing Survey no 142, Hissa no 01 and CTS no. B) Rs 87,69,896.63 Purushottam Ajinkyatara, Om Ajinkya Tara 18,24 & 24/1, Sector-6A, Village Kamothe, New) Rs 99.00.000/-09.05.2022 NIL Rs. 9,90,000/-Cooperative Housing Society Limited, Plot no. Panvel-410206 Mr. Rajesh Lingana Reddy C) 08.10.2021 Amutha Punni Mrs. Ranjana Rajesh Reddy Flat no- 1601, 16th Floor Balaji Heights, Off LBS 01.00 pm to 8,24 & 24/1, Sector-6A, Village Kamothe, New Built up: 285.00 Sq Ft 202(part) Off LBS Marg, Bhandup West, Mumbai- as on 06.05.2021 (intt w.e.f 8.05.2022 D) Symbolic 9769195831 7.05.2021+ Charges) Rs. 50,000/-Mr. Sandeep Mansingh Bhosale Panvel-410206 Carpet Area: 631.00 Sq Ft Marg, Sadan Wadi, Gaon Devi Road Bhandup C) 07.10.2021 Flat no 303, 3rd floor Riddhi Siddhi Apartment, A) 09,06,2021 Circle SASTRA Mumbai Central A) Rs. 18.00.000 19.04.2022 Nil Mr. Rajesh Lingana Reddy Mr. Ashok Liladhar Bhanushali Village Sagon, Survey no 53, Taluka Kalyan B) Rs 1404325.10 Shankar Gupta Mrs. Ranjana Rajesh Reddy Flat no 303, 3rd floor Riddhi Siddhi Apartment Dombiyali Fast Thane-421201 as on 31 05 2021 (intt we f 18 04 2022 01.00 pm t 7582030832 Commercial Gala no 206,207, & 208 Building no A-A) 19.05.2021 3, Prema Complex, Surey no 58 Hissa No02 B) Rs 3,09,05,356.05 Built up: 535 Sq Ft 01.06.2021+ Charges) C) Rs. 25,000/-Circle SASTRA Mumbai Central) Rs 105 00 000 09.05.202 NIL Village Sagon, Survey no 53, Taluka Kalyan Mr. Ashok Liladhar Bhanushal) Rs. 10,50,000/-Amutha Punni 9769195831 Dombivali East, Thane-421201 C) 07.10.2021 Shree Om Corporation 01.30 pm to O) Symbolic Mr. Dilip Tandon(Partner /illage Val. Talukha Bhiwandi Thane-421302 as on 18.05.2021 (intt w.e.f 08.05.2022 Admsg: Built up: 7725.00 Sq Ft M/S RG Fabrics 19.05.2021+ Charges)) Rs. 50,000/ Shop no. 5A Upper Basement A-A Wing, Hariraj A) 17.05.2021 Apartment, Survey no. 70, Hissa no. 4(Part), Gat B) Rs 35407947.32 A) Rs 105,00,000/-B) Rs.10,50,000/-19.04.2022 Mrs. Maya Tandon(Partner) 02.30 pm Circle SASTRA Mumbai Centra Nil 206, Prerna Complex, Survey no 52, Village Val, Taluka Bhiwandi Dist Thane-421302 C) 28.10.2021 D) Symbolic properitor Mr Dilip R Tandon M/S. Aditva Steel Industries Amutha Punnu 225(P) Village Kalambhe, Shahpur Thane as on 10.05.2021 18 04.2022 Prop: Mr. Áditya Durgaram Choudhary 9769195831 M/S RG Fabrics(Guarantor) 702, Sachhinam Apartmnt, Majiwada Village, Opp 421601 C) Rs. 50,000/-11.05.2021+ Charges) Built up: 1548,30 Sa Ft C) 12 10 2021 19 Circle SASTRA Mumbai Central Flat No. 901, Balaji Kalash, Plot No. 28 & 29 Rs. 1,08,00,000 9.05.202 NIL A) 04.09.2020 Mr. Aditya Durgaram Choudhary B) Rs. 1.54.17.526.79 as on Sector 28 Nerul West Navi Mumbai 400 706 Rs 10 80 000/-D) Symbolic M/s. Om Sai Electronics Mr. Sandeep Shop No.4, Shopping Centre, Sector-7, Vashi, Navi Admeasuring 789 sq.ft. carpet) 29.08.2020 plus Interest and 7.05.2022) 10.30 am to Shop no 5AB Upper Basement A-A Wing Harir A) Rs 78.00.000/ Nimbalkar C)Rs. 1,00,000/ Mumbai - 400 705 Owner – Mr. Om Prakash Singh, 13.30 pm Apartment, Survey no. 70, Hissa no. 4(Part), Ga B) Rs. 7,80,000/-0) 24.03.2022 Ar. Om Prakash Singh Ms.Bindu Omprakash Singh 18.04.2022 no 225(P) Village Kalambhe, Shahpur Thane C) Rs. 50,000/-Ms.Bindu Omprakash Singh) Physical 421601 . Sanjay Ramavtar Singh Rs 69 00 000/ Built up: 1158.30 Sq Ft Flat No 101 1st Floor "Devashish Park" Plot A) 04 09 2020 09.05.202 NIL B) Rs. 1,54,17,526.79 as on Mr. Aditva Durgaram Choudharv No.44, Sector-5, Kamothe, Panvel) Rs. 6,90,000/-Mr. Sandeep Admeasuring – 754.08 sq ft) 10.30 am to Room no 10, Plot no A-4, Surya Prakash CHSL, A) 12.07.2021 29.08.2020 plus Interest and (07.05.2022) Circle SASTRA Mumbai Central A) Rs. 31,00,000/-19.04.2022 Nil Nimbalkar Öwner – Omprakash Ramavtar Singh and Sanjay) Rs. 50,000/ 13.30 pm Sector-05, Khanda Colony, New Panvel, Navi B) Rs 1875686.13 B) Rs. 3,10,000/-9403969306 Shankar Gupta Ramavtar Singh C) 08.01.2021 0.00 am t Mumbai, Dist Raigad-410206 as on 18.06.2021 (intt w.e.f 18.04.2022 Mr. Shivaii Dnvandeo Deshmukh 7582030832 D) Symbolic Room no. 10, Suryaprakash CHSL, Plot no. A-04, Built up: 24.00 Sq Mtr 19.06.2021+ Charges) C) Rs. 25,000/-11.00 am Mr. Shivaji Dyandev Deshmukh TERMS AND CONDITIONS OF E-AUCTION SALE Sec-05 New Panyel(W) Navi Mumbai-410206 C) 27.12.2021) Symbolic

The sale shall be subject to the Terms & Conditions prescribed in the Security Interest (Enforcement) Rules 2002 and to the following further conditions. (1) The auction sale will be "online through e-auction" portal https://www.mstoecommerce.com, 2. The intending Bidders/ Purchasers are requested to register on portal https:www.mstcauction.com) using their mobile number and email-id. Further, they are requested to upload requisite KYC documents. Once the KYC documents are verified by e-auction service provider (may take 2 working days), the intending Bidders/ Purchasers has to transfer the EMD amount using online mode in his Global EMD Wallet by one working day before the e-Auction Date and time in the portal. The registration, verification of KYC documents and transfer of EMD in wallet must be completed well in advance, before auction, 3. Earnest Money Deposit (EMD) amount as nentioned above shall be paid online through 3 mode i.e. NEFT/ Cash/ Transfer (After generation of Challan from (https://www.mstcecommerce.com) in bidders Global EMD Wallet. NEFT transfer can be done from any Scheduled Commercial Bank, however for Cash/ Transfer the bidder has to visit Punjab National Bank Branch. Payment of EMD by any other mode such as Cheques will not be accepted. Bidders, not depositing the required EMD online, will not be allowed to participate in the e-auction. The Earnest Money Deposited shall not bear any interest. 4.Platform https:www.mstcecommerce.com) for e-Auction will be provided by e Auction service provider M/S MSTC Limited having its Registered office at 225-C,A.J.C. Bose Road, Kolkata-700020 (contact Phone & Toll free Numbers 079- 41072412/ 411/ 413 or 1800-103-5342). The intending Bidders/ Purchasers are required to participate in the e-Auction process at e-Auction Service Provider's vebsite https:www.mstcecommerce.com. This Service Provider will also provide online demonstration/ training on e-Auction on the portal. 5. The Sale Notice containing the General Terms and Conditions of Sale is available / published in the following websites/ web page portal. (1) https://www.ibapi.in (2) https://eprocure.gov.in/epublish/app (3) http://www.mstcecommerce.com/. (4) www.pnbindia.in, 6. The intending participants of e-auction may download free of cost, copies of the Sale Notice, Terms & Conditions of e-auction, Help Manual on operational part of e-Auction elated to this e-Auction from e-Bkray -IBAPI portal (https://www.ibapi.in). 7.The intending Bidders / Purchasers are requested to register on portal (https://www.mstcauction.com) using their mobile number and email-id. Further, they will upload the requisite KYC documents. Once the KYC documents are verified by e-auction service provider (may take 2 working days), the intending Bidders/Purchasers has to transfer the EMD amount using online mode in his Global EMD Wallet. Only after having sufficient EMD in his Wallet, the interest bidder will be able to bid on the date of eauction. 8. Bidder's Global Wallet should have sufficient balance (>=EMD amount) at the time of bidding. 9. During the e-auction bidders will be allowed to offer higher bid in inter-se bidding over and above the last bid quoted and the minimum increase in the bid amount must be as per the bid incremental amount to the last higher bid of the bidders. Ten minutes time will be allowed to bidders o quote successive higher bid and if no higher bid is offered by any bidder after the expiry of ten minutes to the last highest bid, the e-auction shall be closed.10. It is the responsibility of intending Sidder(s) to properly read the Sale Notice, Terms & conditions of e-auction, Help Manual on operational part of e-Auction and follow them strictly. (1) In case of any difficulty or need of assistance pefore or during e-Auction process may contact authorized representative of our e-Auction Service Provider (https: http://www.mstcecommerce.com/). Details of which are available on the e Auction portal. 11. After finalization of e-Auction by the Authorized Officer, only successful bidder will be informed by our above referred service provider through SMS/ email. (On mobile no/ email address given by them/ registered with the service provider). 12. The secured asset will not be sold below the reserve price. 13. The successful bidder shall have to deposit 25% (twenty five percent) of the bid amount, less EMD amount deposited, on the same day or not later than the next working day and the remaining amount shall be paid within 15 days from the date of auction in the form of Banker's Cheque/ Demand Draft issued by a Scheduled Commercial Bank drawn in favor of "The Authorized Officer, Punjab National Bank, A/c (Name of the A/C) Payable at In case of ailure to deposit the amounts as above within the stipulated time, the amount deposited by successful bidder will be forfeited to the Bank and Authorized Officer shall have the liberty to conduct a resh auction/ sale of the property & the defaulting bidder shall not have any claim over the forfeited amount and the property. 14. Payment of sale consideration by the successful bidder to the bank vill be subject to TDS under Section 194- 1A of Income Tax Act 1961 and TDS is to be made by the successful bidder only at the time of deposit of remaining 75 % of the bid amount/full deposit of BID amount. 15. The Authorised Officer reserves the right to accept any or reject all bids, if not found acceptable or to postpone/cancel/adjourn/discontinue or vary the terms of the auction at any ime without assigning any reason whatsoever and his decision in this regard shall be final. 16. The sale shall be confirmed in favour of the purchaser who has offered the highest sale price in his bid or tender or quotation or offer to the authorized officer and shall be subject to confirmation by the secured creditor. 17. The sale certificate shall be issued in the favour of successful bidder on deposit of full bid amount as per the provisions of the act. 18. The properties are being sold on 'AS IS WHERE IS BASIS and "AS IS WHAT IS BASIS" and "WHATEVER THERE IS BASIS" 19. The particulars of Secured Assets specified in the Schedule hereinabove have been stated to the best of the information of the Authorised Officer, but the Authorised Officer shall not be answerable for any error, misstatement or omission in this proclamation. 20. It shall be the responsibility of the bidders to inspect and satisfy themselves about the asset and specification before submitting the bid The bidder inspect the property in consultation with the dealing official as per the details provide. 21. All statutory dues/attendant charges/other dues including registration charges, stamp duty, axes etc. shall have to be borne by the purchaser. 22. The Authorized Officer or the Bank shall not be responsible for any charge, lien, encumbrances, or any other dues to the Government o anyone else in respect of properties (E-Auctioned) not known to the bank. The Intending Bidder is advised to make their own independent inquiries regarding the encumbrances on the property ncluding statutory liabilities, arrears of property tax, electricity dues etc. 23. The bidder should ensure proper internet connectivity, power back-up etc. The Bank shall not be liable for any disruptic due to internet failure, power failure or technical reasons or reasons/contingencies affecting the e-auctions. 24. It is open to the Bank to appoint a representative and make self bid and participate in

> Sd/ Authorised Officer, Punjab National Bank

Mrs. Supriya Pandurang Panchal Flat no 301 & 302 Malinath Apartment Building no A) 29.12.2021 12 Circle SASTRA Mumbai Central D-06 Nahur Road Sarvodaya Parshwanath Nagar B) Rs 45,29,342.27 M/S Jayanti Textiles (Prop. Bhagesh Jayantila Mulund West Mumbai-400080 Flat no 301 & 302 Mallinath Apartment Building no Built Up Area: 1080.00 Sq Ft D-06 Nahur Road Sarvodaya Parshwanath Nagar Mrs. Jayaben Jayantilal Shal Mulund West Mumbai-400080 Flat No. 101, Gauri Ganesh Apartment Plot no 06 A) 25.10.2021 Kalundre New Panvel, Navi Mumbai-410206 B) Rs 10,59,93 Circle SASTRA Mumbai Central Mr. Bhagwan Uttam Patil

as on 31.03.2021 (intt w.e.f 18.04.2022 10.30 am 01.04.2021+ Charges) C) Rs. 25.000/-11.30 am C) 05.10.2021 O) Symbolic Flat no 605, 6th Floor B Wing Balaii Pride, Chira A) 05,01,2018 A) Rs. 22.00.000/-19.04.2022 Nagar, Ravikiran Society Village Nandivl Panchanand Kalyan Dombivali East-421204 B) Rs 2110678.00 as on 31.12.2017 (intt w.e.f 18.04.2022 01.30 am t 01.04.2021+ Charges) C) Rs. 25,000/-02.30 am C) 03.04.2018) Symbolic 09.05.2022 A) Rs. 199,00,000/-B) Rs. 19,90,000/-08.05.2022 as on 30.11.2021 (intt w.e.t 02.00 pm to 01.12.2021+ Charges) C) Rs. 50.000/-03.00 pm D) Symbolic A) Rs 26.00.000/ 09.05.2022 Nil

C) Rs. 25,000/-

as on 30.09.2021 (intt w.e.f 08.05.2022

01.10.2021+ Charges)

C) 21.03.2022

Amutha Punnu 9769195831 Shankar Gupta Sangeeta Singh 7227860106

19.04.2022

1.00 am t

19.04.2022

02.00 pm t

03.00 pm

19.04.2022

02.00 pm t

03.00 pm

19.04.2022

03.00 pm to

Nil

Amutha Punnu

9769195831

Nil

Amutha Punnu

9769195831

Nil

Shankar Gupta

7582030832

A) Rs. 27.00.000/-

B) Rs. 2,70,000/-

A) Rs. 21,00,000/-

C) Rs. 25.000/-

A) Rs. 20.00.000/-

B) Rs. 2,05,000/-

C) Rs. 25,000/-

B) Rs. 14.30.000/

f 18 04 2022

C) Rs. 25,000/-

as on 20.05.2021 (intt w.e.f 18.04.2022

B) Rs 1854391.76 B) Rs. 2,10,000/-as on 30.06.2021 (intt w.e.f | 18.04.2022

1.05.2021+ Charges)

C) 12.10.2021

B) Rs 1854391.76

C) 29.12.2021

B) Rs 1371042.00

C) 12.10.2021

D) Symbolic

A) 19.06.2021

B) Rs 6023350.00

30.05.2021+ Charges)

as on 29.05.2021 (intt w.

O) Symbolic

01.07.2021+ Charges)

) Symbolic

Shankar Gupta

he auction. For detailed term and conditions of the sale, please refer https://www.ibapi.in, https://eprocure.gov.in/epublish/app, http://ww

Date: 05.04.2022

AT DINDOSHI SUMMARY SUIT NO. 311 OF 2018

...Plaintiffs

Indian Inhaitant adult. Age 33 years, Full Name Occupation Not Known having address at Flat No. 301, Phase 3 Bild 3 Aabhas Co On Hsg. Bhavander East, Near

Application Form dated Credit Facility Application Form and Most Important Information dated 28th May, 2014 and 28th May, 2014 respectively (Exhibit 'C' & 'D'

Bombay Dindosh



TATA STEEL LIMITED

Registered Office: Bombay House, 24, Homi Mody Street, Fort, Mumbai - 400 001, India Tel.: +91 22 6665 8282 Email: cosec@tatasteel.com Website: www.tatasteel.com CIN: L27100MH1907PLC000260

सूचना

कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ९१ आणि कंपन्यांचे (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या नियम १०(१) ला अनुसरुन याद्वारे सूचना देण्यात येते की, प्रायव्हेट प्लेसमेंट बेसिसवर जारी केलेल्या आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेडच्या व्होलसेल डेब्ट मार्केट सेगमेंटवर सूचिबद्ध असलेल्या अनिसक्युअर्ड, रिडिमेबल, रेटेड, नॉन-कन्व्हर्टीबल डिबेंचर्स वरील व्याज आणि विमोचन खालील प्रमाणे देय आहे:

अनु. क्र.	नॉन-कन्व्हर्टीबल डिबेंचर्स (''एनसीडीज'')	व्याज आणि विमोचनाची नियत तारीख	व्याज आणि विमोचन प्रदानांसाठी रेकॉर्ड डेट
१.	एकूण रु. १,५०० कोटींचे २३ एप्रिल, २०१२ रोजी वाटप केलेले २% एनसीडीज (ISIN: INE081A08181)	शुक्रवार, २२ एप्रिल, २०२२ (शनिवार, २३ एप्रिल, २०२२ रोजी एक बँक सुट्टी असल्याने)	सोमवार, १८ एप्रिल, २०२२

०४ एप्रिल, २०२२ मुंबई

सही/-पार्वथीसम कांचीनाधम कंपनी सेकेटरी अँड चिफ लिगल ऑफिसर (कॉर्पोरेट अँड कॉम्प्लायन्स)

टाटा स्टील लिमिटेड

TATA STEEL



जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड

नोंद. कार्यालय: १४०, विवेक दर्शन, सिंधी सोसायटी, चेंबूर, मुंबई ४०० ०७१ द्र. क्र.: (०२२) २५२६ ४१३०-३१

(नियम ८(i)) कब्जा सूचना स्थावर मिळकतीकरिता

ज्याअर्थी, **दि जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड** चे प्राधिकृत अधिकारी म्हणून दि सिक्यरिटायझेशन अँड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस अँड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट (सेकंड) ऑडिनन्स, २००२ (आदेश ३ सन २००२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ९ सहवाचता प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून ०३.१२.२०२० रोजी मागणी सचना जारी करून कर्जदार - श्री. सचिन कमलाकर पोतदार मयत सौ. शमिता सचिन पोतदार यांचे (कायदेशीर वारसदार) आणि हमीदार यांना सूचनेमध्ये नमूद केलेली ३०.११.२०२१ रोजीस रक्कम रु. १३,२०,२०३.०० (रुपये तेरा लाख वीस हजार दोनशे तीन मात्र) या रक्कमेचा परतावा सूचना प्राप्तीच्या तारखेपासून साठ दिवसांच्या आत करण्या सांगितले होते.

कर्जदार/कायदेशीर वारसदार यांनी सदरह रक्कम चुकती करण्यामध्ये आणि गहाण मिळकतीचा शांततापूर्ण आणि मोकळा कब्जा भोगवटादार म्हणजेच मे. साई हॉस्पिटॅलिटी यांच्याकड्न प्राधिकृत अधिकारी यांना स्वाधीन करण्यास कसूर केलेली आहे म्हणून कर्जदार, हमीदार आणि गहाणदार आणि सर्वसाधारण जनतेस सांगण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकर्त्यांनी त्यांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून सदरह अधिनियमाचे कलम १३(४) सहवाचता सदरह नियमावलीचा नियम ९ अन्वये याखाली वर्णन केलेल्या मिळकतीचा प्रत्यक्ष कब्जा २९.०३.२०२२ घेतलेला आहे.

स्थावर मिळकतीचे वर्णन

निवासी फ्लॅट क्र.३ (३०३), तळ मजला, ''लॅवेंडर बिल्डिंग'', सर्वे क्र. २८४ ए आणि बी, इगतपुरी नगरपरिषद (आयएमसी) गाव-तळेगाव, तालुका-इगतपुरी जिल्हा नाशिक च्या स्थावर मिळकतीचे ते सर्व भाग व विभाग. (मोजमापीत क्षेत्र: ४५ चौ.मीटर्स चटई)

विशेषतः कर्जदार, कायदेशीर वारसदार आणि हमीदार आणि सर्वसामान्य जनता यांना याद्वारे सावधान करण्यात येते की, त्यांनी सदरह मिळकती च्यासह त्यावरील वसलेल्या जंगमच्या देवघेवीचा व्यवहार करू नये आणि सद्रह मिळकतीवरील कोणताही देवघेवीचा व्यवहार हा **दि जनकल्याण सहकारी बँक लिमिटेड** च्या रक्कम ३०.११.२०२१ रोजीस रु. १३,२०,२०३.०० अधिक त्यावरील व्याजच्या अधीन राहील.

दि जनकल्याण सहकारी बँक लि. करिता

ठिकाण : मुंबई दिनांक : ०५.०४.२०२२

एम.आर. रजाक प्राधिकृत अधिकारी

SEI STATE BANK OF INDIA

्रसपीएल. एसबीआय घाटकोपर शाखा हॉटेल रोया बिल्डिंग, एलबीएस मार्ग, घाटकोपर (पश्चिम), मंबई - ४०० ०८६

कञ्जा सूचना (नियम-८(१)) (स्थावर मिळकतीकरिता)

ज्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (क्र. ३ सन २००२) आणि कलम १३ (१२) सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स. २००२ सह नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक ०१.०१.२०२२ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार मे. विवा होम्स प्रायव्हेट लिमिटेड यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम रु. ४,९५,४५,८८४.०२ आणि ०१.०१.२०२२ पासनचे व्याज (रुपये चार कोटी पंच्यान्नव लाख पंचेचाळीस हजार आठशे चौऱ्याऐंशी आणि दोन पैसे मात्र) सह पढ़ील व्याज आणि आनुषांगिक खर्च, परिव्यय या रकमेची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते.

रकमेची परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी त्याला/तिला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून येथे खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा सांकेतिक कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रूल्सच्या नियम ८ अन्वये २५ मार्च. २०२२ रोजी घेतला आहे.

विशेषत: कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस याद्वारे इशारा देण्यात येतो की, सदर मिळकतीशी कोणताही व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा स्टेट बँक ऑफ इंडिया करीता रक्कम रु. ४,९५,४५,८८४.०२ आणि ०१.०१.२०२२ पासूनचे पुढील व्याज सह पुढील व्याज आणि त्यावरील आनुषांगिक खर्च, परिव्यय इ. या रकमेसाठी भाराअधीन राहील.

स्थावर मिळकतीचे वर्णन :-मिळकत मालकी द्वारे: विवा होम्स प्रायव्हेट लिमिटेड

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमधील आणि मुंबई शहर आणि मुंबई उपनगराचा नोंदणीकृत जिल्हा आणि उप-जिल्ह्यामधील आणि गाव दहिसर, तालुका बोरिवली, मुंबई उपनगर जिल्हा येथे वसलेले, असलेले आणि स्थित सर्व मोजमापित अंदाजे १३४३.५० चौ. मी. मधील सी.टी.एस. क्र. ८४६/ए मोजमापित अंदाजे ८७८.६० चौ. मी. शी संलग्नित सी.टी.एस. क्र. ८३१ मोजमापित अंदाजे ८६४.९० चौ. मी. आणि सर्व्हें क. २६८. हिस्सा क. १ (भाग) शी संलियत सर्व्हें क. २६८. हिस्सा क. १ (ए) (भाग) धारक मिळकतीचे ते सर्व भाग आणि विभाग सह त्यावर बांधकामित होणारी तळ + स्टिल्ट + १ला ते १७ वरील मजल्यांचे समाविष्टित ''**रॉयल ॲकॉर्ड**'' अशा ज्ञात प्रस्तावित इमारतीमधील ४३ गहाण युनिट्स (तळ मजला – दुकान क्र. १, दुकान क्र. २, दुकान क्र. ३, दुकान क्र. ४, दुकान क्र. ५, दुकान क्र. ६, दुकान क्र. ७, दुकान क्र. ८, पहिला मजला - कार्यालय क्र. १०१, तिसरा मजला - फ्लंट क. ३०३, फ्लॅट क. ३०४, **चौथा मजला** - फ्लॅट क - ४०४, **पाचवा मजला** - फ्लॅट क. ५०१, फ्लॅट क. ५०२, फ्लॅट क - ५०४, **सहावा मजला** - फ्लॅट क. ६०१, फ्लॅट क. ६०३, फ्लॅट क - ६०४, आठवा मजला - फ्लॅट क्र. ८०१, नववा मजला - फ्लॅट क्र. ९०२, फ्लॅट क्र. ९०३, फ्लॅट क्र - ९०४, अकरावा मजला - फ्लॅट क्र. ११०२, फ्लॅट क्र. ११०४, बारावा मजला - फ्लॅट क्र. १२०१, फ्लॅट क्र. १२०२, फ्लॅट क्र - १२०३, फ्लॅट क्र - १२०४**, तेरावा मजला** - फ्लॅट क्र. १३०१, फ्लॅट क्र. १३०२, फ्लॅट क्र - १३०३, फ्लॅट क्र - १३०४, <mark>चौदावा मजला</mark> - फ्लॅट क्र. १४०२, **पंधरावा मजला** - फ्लॅट क्र. १५०३, फ्लॅट क्र. १५०४, **सोळावा मजला** - फ्लॅट क्र. १६०१, फ्लॅट क्र. १६०२, फ्लॅट क - १६०३, फ्लॅट क - १६०४ आणि **सतरावा मजला** - फ्लॅट क्र. १७०१, फ्लॅट क्र. १७०२, फ्लॅट क्र - १७०३, फ्लॅट क्र - १७०४. **उत्तरेला:**- नाला, सीटीएस क्र. ८३१, **दक्षिणेला:**- सीटीएस क्र. ८३४, ८३५ आणि ८४६ (भाग), **पूर्वेला:**- नाला आणि ८४६ (भाग) आणि **पश्चिमेला:**- सीटीएस क्र. ८३१, ८३२ (बी), ८३३ आणि ८३४.

दिनांक: - २५.०३.२०२२ ठिकाण :- घाटकोपर, मुंबई (प्राधिकत अधिकारी) स्टेट बँक ऑफ इंडिया

सूचना याद्वारे देण्यात येते की, ग्राम पंचायत पिंगुली महाराष्ट्राच्या हद्दीत गांव देउळवाडी, ता. कुडाळ जिल्हा सिंधुदुर्गच्या खाता क्र. ६६० धारक सर्व्हे क्र आणि सर्व्हे क्र. २५ई/११ मोजमापित ५.२०.०० आर चौ. मी. धारक जमिनीच्या ते सर्व भाग आणि विभागाकरिता १७ मार्च, २०२२ रोजी प्रकाशित सूचनेमध्ये विक्रेत्याचे नाव श्री. निलेश महादेव रावराणे च्या ऐवजी श्री. निलेश महादेव राणे अर चुकीचे नमुद केले होते.

-सदर सूचना विक्रेता म्हणजेच श्री. निलेश महादेव रावराणे यांचे नाव सुधारण्या करिता प्रकाशित केले आहे आणि दि. १७ मार्च, २०२२ च्या अगोदरच्या सूचनेमधील सर्व इतर मजकुर जसाच्या तसा राहील दिनांक ५ एप्रिल. २०२२

> मनिष मालपार्न खरेदीदारा करिता वकील

जाहीर नोटीस

याद्वारे सर्व संबंधीतांस कळविण्यात येत की, गाव मौजे : डोलीव, ता. वसई, जि. पालघर येथील सर्व्हे नं. १३३, हिस्सा नं. २, क्षेत्र हे.आर ०-७४-९०, आकारणी रू. २.२५ पैसे ह जिमन मिळकत १. गुलाब वासुदेव तांडेल २. मालती एकनाथ तांडेल, ३. राजूबाई **आत्माराम वैती,** सर्व रा. डोलीब, तालुका वसई, जिल्हा : पालघर यांनी त्यांचे मालकीची व कब्जेवहिवाटीची मिळकत माझे अशिलांस कायमर्च विकण्याचे मान्य व कबल केल आहे. तरी सद जिमन मिळकतीवर कोणाही इसमांचा. व्यक्तीच गहाण, दान, दावा, वारस, वहीवाट, विश्वस बोजा, विक्री, कळारग, अदलाबदल वा अन हक्क हितसंबंध असेल तर तो त्यांनी ही नोटी प्रसिध्द झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांचे आत नेम्नस्वाक्षरीकारांना त्यांचा २०३. "अली प्लाझा" वर्तक रोड, विरार (पश्चिम), तालका :वसई, जिल्ह पालघर या पत्यावर योग्य त्या कागदोपत्री पराव्यास ज्ळवावा. अन्यथा तसा हक्क हितसंबंध नाह भसे समजन विक्रीचा व्यवहार परा केला जाईल

सही/ खरेदीदाराचे वकील ॲड. विनय बी. शुक्ल पत्ता : रिलायबल प्रेस्टीज, पहिला मजला, आय.डी बी.आय.बॅंकेच्या वरती, आचोळे रोड, नालासोपार (पूर्व), ता. वसई, जि. पालघर - ४०१ २०९.

जाहीर नोटीस

या नोटीसीद्वारे सर्व जनतेस कळविण्यात येते की, गाव मौजे मुर्धे, (भाईंदर) पश्चिम, तालुका व जिल्हा ठाणे येथील मिळकत जिचा जुना सर्व्हे नंबर २९. नवीन सर्व्हे नंबर ३२. हिस्सा नंबर ११ पार्ट ब, क्षेत्र २००० चौ. मीटर, २० गुंठे असून माझ्या अशिलांनी श्री. अमोल परश्राम पाटील यांचा सदर मिळकतीत अविभाज्य हिस्सा क्षेत्र ५०० चौ. मीटर, गुंठे ५, खरेदी करण्याचे ठरविले आहे तरी सदर मिळकतीवर कोणाही व्यक्तीचा किंवा संस्थेचा कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार किंवा हितसंबंध असल्यास सदरह नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ दिवसांचे आत सर्व प्राव्यानिशी लेखी खालील पत्त्यावर कळवावे, अन्यथा तसा कोणाचाही कोणत्याही प्रकारचा हक्क, अधिकार किंवा हितसंबंध नाही व असल्यास तो सोडून दिला आहे असे समजून व्यवहार पूर्ण केला जाईल, याची नोंद संबंधितांनी घ्यावी. दिनांक: ०४/०४/२०२२.

> ॲड. हरेश शं. शेडेकर फ्लॅट नं. ज/२०१, शालिनी कॉम्प्लेक्स, दिपक हॉस्पिटलमार्ग. मिरा रोड (पू.), जि. ठाणे-४०१ १०७

Email hareshshedekar.adv@gmail.com

ज़ाहीर नोटीस

येते की. खालील वर्णन केलेली जमीन मिळकत ही श्री.सोमारी भिवा हडळ. यांचे मालकी असन. कायमस्वरुपी खरेदीखताने विकत घेण्याचे ठरविले आहे. तरी सदर जमीन मिळकतीचे मालकी हक्काबाबत खात्री करून घेण्याकरिता प्रस्तूत जाहीर नोटीस प्रसिद्ध करीत आहे. सदर मिळकतीचे वर्णन खालीलप्रमाणे

मिळकतीचे वर्णन

जनता नगर(दत्त मंदिर), मांडवीपाडा, काशीगाव, मीरारोड (पूर्व), ठाणे ४०११०७					
अ.क्र. सर्वे नं. हिस्सा नं. हे.आर.प्रति.					
1	73	1	131 गुट्टैंपैकी		

60 गुट या जमिनीच्या जमीन मालकांनी श्री. अविनाश दत्ताराम पाटील यांना कुलमुखत्यारपत्र व साठेकरार दिलेले आहे. व जमिनीच्या व्यवहाराबद्दल सर्व अधिकार दिलेले आहेत. सर्व जमीन मालक हे आदिवासी समाजाचे आहेत. श्री. अविनाश दत्ताराम पाटील यांनी आमचे

अशीलला आता ही जमीन दिलेली आहे. सदर नोटीस द्वारे सर्व जनतेस कळवण्या येत आहे की वरील नमूद जमिनीत जर कोणी हक्क व अधिकार सांगत असेल तर त्यांनी आम्हांला आमच्या पत्त्यावर १५ दिवसांच्या आत लेखी आक्षेप घेऊन कळवावे. जर १५ दिवसांत कोणाचेही आक्षेप आले नाहीत तर असे गृहीत धरण्यात येईल की वरील जमिनीत कोणांचेही हक्क व अधिकार नाहीत व माझे अशील उरल्याप्रमाणे व्यवहार करतील. सदर मुदतीनंतर आलेल्या हरकती आमचे अशिलांवर बंधनकारक राहणार नाहीत याची नोंद घ्यावी. दिनांक:-०५.०४.२०२२

सही/ ॲड्.श्री विजय यादव शॉप नं.०२, वर्धमान बिल्डिंग नं.९ हनुमान मंदिराच्या मागे न्यू गोल्डन नेस्ट, भाईदर (पूर्व र मो. ९८ ९२७ १८ ८ ५

MIRAE ASSET

In order to impart an insight on mutual fund, to educate and create awareness among the investors about the financial market, Mirae Asset Mutual Fund undertakes numerous events and activities at various places across the country and in number of ways such as conducting Investor Awareness Programs (IAPs) / seminars, contents on investor awareness in print media (newspapers, magazines etc.) and programs on Mutual Funds in electronic media (TVs, radios etc.).

In this regard, please see below schedule of uncoming IAP

	in this regard, please see below schedule of upcoming IAP.				
Date Time Address					
	April 09, 2022	06:00 P.M.	Brahman Sabha Hall, Tilak Road, Dombiyali East - 241 201.		

MIRAE ASSET MUTUAL FUND (Investment Manager: Mirae Asset Investment Managers (India) Private Limited. CIN - U65990MH2019PTC324625) Registered & Corporate Office: 606, Windsor, Off CST Road, Kalina, Santacruz (E), Mumbai - 400098

☎ 1800 2090 777 (Toll free),
☐ customercare@miraeasset.com
⑤ www.miraeassetmf.co.in Mutual Fund investments are subject to market risks, read all scheme related documents carefully.

্যুদ্রা State Bank of India

युनिट क्र. ६०२, ६०३ आणि ६०४, बी विंग कमर्शियल-१, कोहिन्दू सिटी, किरोल रोड, एल.बी.एस. मार्ग लगत कुर्ला पश्चिम, मुंबई-४०००७०, दूष्चनी क्र.: २५०४६२९४/२५०४६२९१, ईमेल: racpc.sion@sbi.co.in

कब्जा सूचना (स्थावर मिळकतीकरिता)(नियम ८(१) पहा)

त्याअर्थी, निम्नस्वाक्षरीकार हे स्टेट बँक ऑफ इंडियाचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ आणि कलम १३ (१२) सिक्यरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ सहवाचता नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक २९.०१.२०२२ रोजी मागणी सूचना जारी करून कर्जदार **श्री. अनुज अलंकार** यांस सूचनेतील एकूण नमूद रक्कम रु. १३,२७,४६८.००/- (रुपये तेरा लाख सत्तावीस हजार चारशे अडुसष्ट मात्र) २९.०१.२०२२ रोजीस सह पुढील व्याज, परिव्यय, प्रभार ची परतफेड सदर सूचना प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत करण्यास सांगितले होते. रकमेची परतफेड करण्यास कर्जदार व हमीदार असमर्थ ठरल्याने, कर्जदार/हमीदर आणि सर्वसामान्य जनतेस यादारे

सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी त्याला प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करुन **श्री. अनुज** . भ**लंकार यांच्या मालकीच्या** खाली वर्णन करण्यात आलेल्या मिळकतीचा कब्जा सदर ॲक्टच्या कलम १३(४) अंतर्गत सहवाचता सदर नियमावलीच्या नियम ८ आणि ९ अन्वये **३० मार्च. २०२२** रोजी घेतला आहे विशेषतः कर्जदार/हमीदार आणि सर्वसामान्य जनतेस यादारे इशारा देण्यात येतो की. सदर मिळकतीशी कोणताह व्यवहार करू नये आणि सदर मिळकतीशी करण्यात आलेला कोणताही व्यवहार हा **स्टेट बँक ऑफ इंडियास,** रक्कम रु. १३,२७,४६८.००/- (रुपये तेरा लाख सत्तावीस हजार चारशे अडुसष्ट मात्र) २९.०१.२०२२

रोजीस सह त्यावरील पुढील व्याज, परिव्यय आणि प्रभार या रकमेसाठी भाराअधीन राहील. स्थावर मिळकतीचे वर्णन मिळकतीचे सर्व ते भाग आणि विभाग समाविष्टीत मिळकत **मालकीद्वारे:** श्री. अनुज अलंकार, फ्लॅट क्र. ४०१,

४था मजला, बिल्डिंग क्र. एच१५, प्रतिक्षा नगर, सायन मुंबई. दिनांक : ३०/०३/२०२२ प्राधिकृत अधिकारी

महाराष्ट्र शासन उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय र्दंडाधिकारी वसई विभाग वसई यांचे कार्यालय

(महसुल शाखा) जुने शासकीय सुभागृह, किल्ला बंदर रोड, मालोंडे वसई गांव, ता. वसई, जि. पालघर पिन-४०१ २०१ दूरध्वनी क्रमांक ०२५०-३२०८८० Email Id-vasaisdo@gmail.cor

जाहीर् सूचना याद्वारे जाहीर आवाहन करण्यात येती की, श्री. दिलीप दामोदर पाटील, रा. मनवेल पाडा पारिजात विरार (पु), ता. वसई, जि. पालघर यांनी मौजे मोरे ता. वसई येथील स.नं. ५८/२ब (जुना २१६) या मिळकती वरील फेरफार १५७, २१६, ४४७, ७७५ व १२०९ च्या विरूद्ध इकडील न्यायालयात आरटीएस अपिल संकिर्ण नं १५६/२०२१ दाखल केलेले आहे. प्रस्तुत अपिलामधील जमिन मिळकतीचा तपशील खालील प्रमाणे

गावाचे नाव	स.नं./ हि.नं.	क्षेत्र (हे.आर)	आकार
मोरे	५८/२ ब (जुना २१६)	०-०३-३० पो.ख. ०-०३-३०	ο,3ο
ञ्चन गरूजारी ज्वालील :	प्राप्तिताले गांग ज्वालील न	गर गर्गाक समारी क्रिका ।	स्रोक्सिक्स व

प्रस्तुत प्रकरणा खालाल सामनवाल यास खालाल नमुद पत्यावर तलाठा/राजष्टर ए.डा/पास्टान याच मार्फत नोटीस पाठविण्यांत आल्या होत्या सदर खातेदार हे नमूद पत्यावर रहात नसल्याचे अहवाल प्राप्त झाला आहे. तरी सदर आरटीएस अपिलाची सुनावणी या कार्यालयात दिनांक २०/०४/२०२२ रोजी सकाळी ११ ०० वा ठेवण्यात आलेली आहे

त्यामुळे प्रस्तुत अपिल प्रकरणात खालील नमृद सामनेवाले यांनी अगर त्यांचेतर्फे कायदेशीर वारस अगर हेतसंबंधित अन्य कोणताही व्याक्ती यांनी जाहीर नोटीसद्वारे उपविभागीय अधिकारी कार्यालय वसई . यांचे न्यायालयात नेमन ढिलेल्या तारखेस व वेळेस आवश्यक त्या कागदपत्रासह न चुकता हजर रहावे. अन्यथा उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे गुणवत्तेवर निर्णय घेणेत येईल पाची नोंद घ्यावी

२९) श्री. भूषण किसन पाटील

३१) श्रीम. ललीता यशवंत पाटील

३२) श्री. संदिप यशवंत पाटील

(३३) सौ. आशा यशवंत पाटील

३६) श्री. पांडुरंग काळू पाटील

(३८) श्रीम. अतिबाई मनवेल लुद्रीक

४१) श्री. न्युमन मनवेल लुद्रीक ४२) श्रीम. उशीबाई सायमन खुद्रीक

४४) श्रीम. कत्रिणबाई सायमन लुद्रीक

(४७) श्री. बावतीस बेंजामीन लुद्रीक

अंतोन फर्नाट

वसई जि. पालघर

(३९) श्रीम. सिसिलीया मनवेल लुद्रीक

ता. वसई जि. पालघर

क्र. २२ ते ३४ रा. मनवेलपाडा, विरार (प).

३५) सौ. लक्ष्मी सिताराम म्हात्रे रा. कोलवडी, डोंगरपाडा, ता. वसई जि. पालघर

(३७) श्री. दत्तु काळू पाटील क्र. ३६ व ३७ रा. मनवेलपाडा, चिरार (पु), ता. वसई

४०) श्रीम. लुईजा उफ लुईजान मनवेल लुद्रीक

(४३) श्रीम. सांतूबाई अंतोन फरनाथ उर्फ सांतूबाई

(४५) श्रीम. मार्तीन उर्फ मार्टीन सायमन लुद्रीक (४६) श्री. फिलीप बेंजामीन रॉड्रीग्ज

(४८) श्रीम. कोशाव मायकल लोपीस (४९) श्रीम. मर्शीबाई उर्फ मरशान सायमन रॉड्रीग्ज

(५०) श्री. मनवेल कैतान लुद्रीक उर्फ मनवेल

्यः, नगरति क्यांग तुप्राच उपर नगरति कताहीन लुद्रीक क. ३८ ते ५० तर्फे कु. मु. धारक श्री. रोहन मैथ्यू रॉड्डीग्ज रा. शॉप नं. ११ व १२. इंदिरा शॉपिंग सेंटर स्टेला, ता.

३०) सौ. संध्या रतन पाटील

सामनेवाले यांचे नावे :-१) श्रीम. सावित्री रामचंद्र पाटील २) श्रीम. नर्मदाबाई दामोदर पाटील श्री. अशोक दामोदर पाटील (४) श्री. श्रीधर दामोदर पाटील क्र. १ ते ४ रा. मनवेलपाडा, विरार (पु. ता. जि. पालघर (३४) सौ. निशा यशवंत पाटील (५) श्रीम. मंजुळा जीवन पाटील क्र. २२ ते ३४ रा. मनवेलपाडा, वि (६) श्रीम. प्रमिला भास्कर पाटील . क्र. ५ व ६.रा. डोंगरपाडा पाटील आळी.

विरार (पू), ता. वसई जि. पालघर रा. शिरगाव, पो. चंदनसार, विरार (पू). ता. वसई जि. पालघर (८) श्रीम. शशिकला शरद पाटील रा. कृष्णी निवास्, नवघर, भाईंदर (पु). जि. ठाणे

९) श्री. रघुनाथ गोविंद पाटील (१०) श्री. नरेश काशिनाथ पाटील क्र. ९ व १० रा. मनवेलपाडा, विरार (पू) ता. वसई जि. पालघर ११) श्रीम. जनीबाई वसंत किणी रा. बिलालपाडा, नालासोपारा (पु). ता. वसई जि. पालघर १२) श्रीम. शांताबाई यशवंत पाटील रा. कोल्हापुर धोबीतलव स्टॉप, अर्नाळा. विरार (प), ता. वसई जि. पालघर

१३) श्रीम. कमल पांडुरंग म्हात्रे रा. कचेरीपाडा, अर्नाळा, विरार (प), ता. वसई जि. पालघर (१४) श्रीम. भानुमती सुरेश पाटील रा. मनवेलपाडा, विरार (पू), ता. वसई जि. पालघर १५) श्रीम. अनुसया गंगाराम गावड रा. कुंभारआळी, डोंगरपाडा. विसर (प) ता. वसई जि. पालघर १६) श्रीम. गुलाब भालचंद्र पाटील

रा. चिखल डोंगरे विरार (प). ता, वसई जि. पालघर १७) श्रीम. येसुबाई शांताराम पाटील रा. फुलपाडा, ता. वसई जि. पालघर १८) श्री जगदीश लक्ष्मण पाटील (१९) श्री. महेश लक्ष्मण पाटील (२०) सौ. दर्शना चंद्रकांत पाटील

क १८ ते २० रा. श्री. सदगुरू सदन, मनवेलपाडा, ५८) श्रीम. एल्सी दिलीप रॉड्डींग्ज विरार (पु). ता. वसई जि. पालघर क्र. ५१ ते ५८ तर्फे कु.मु. धारक (२१) सौ. अंजली अनिल म्हात्रे रा. विञ्चलवाडी सफाळे ता. जि. पालघर २२) श्रीॅ. प्रशांत भाऊ पाटील २३) सौ. संगिता पांडूरंग पाटील (२४) सौ. अलका लक्ष्मिकांत म्हात्रे (२५) सौ. सुरेखा कलिमुती परियार (२६) सौ. संविता बाळु सोनार २७) श्री, मोहन वाळ पाटील

ज्याअर्थी.

(८) श्रीम. भारती कि सन पाटील

५७) श्रीम. एडविना अंतानी डिब्रीटो श्री. अमित ऑलेक्स रॉड्रीज रा. नानभाट नालासोपारा (प). ता. वसई जि. पालघर (५९) श्री. संजय नाना जाधव

५१) श्री. अमित आलेक्स रॉड्रीग्ज

५२) श्री. जिनोया सायमन रॉडीग्ज


५४) श्रीम. लिंकन सायमन रॉड्रीग्ज

५५) श्रीम. सुनिता जॉन्सन रॉड्रींग्ज ५६) श्रीम. वंदना नोवेल डिसोजा

५३) श्रीम. फिलोमीना आलेक्स रॉड्रीग्ज

रा. बी २०१, दुसरा मजला, नील अपार्टमेंट, सेंट्रल पार्क, नालासोपारा (पु), ता. वसई जि. पालघर ६०) श्री. भास्कर पंजु पुंजारी रा. रूम नं. १३, निलगिरी अपार्टमेंट, मथुरा नगर, टाकी रोड, नालासोपारा (पु). ता. वसई जि. पालघर

उपविभागीय अधिकारी वसई



इंडियन ओव्हरसीज बँक

नौपाडा, ठाणे, पिन-४०० ६०२, महाराष्ट्र

दूर.: ०२२-२५४०८९८९/ई-मेल : iob0089@iob.in

परिशिष्ट IV

कञ्जा सूचना (जंगम मिळकतीकरिता)(नियम ८(१))

निम्नस्वाक्षरीकारांनी इंडियन ओव्हरसीज बँकचे प्राधिकृत अधिकारी या नात्याने सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ अन्वये आणि कलम १३(१२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ३ अन्वये प्राप्त अधिकारांचा वापर करून दिनांक **०३.११.२०२१** रोजी एक मागणी सूचना जारी करून **कर्जदार मे. सायली कॉस्मिक्स (प्रोप.** : श्री. राजेश लक्ष्मण पवार) शॉप क्र. ४, तळ मजला, वास्तू शांती टॉवर प्लॉट क्र. १२, सेक्टर ११, कळंबोली, नवी मुंबई-४१० २१८, हमीदार श्री. राजेश लक्ष्मण पवार आणि सौ. सायली राजेश पवार, (ई १०५, गुरुकुटीर सीएचएस, सेक्टर ११, प्लॉट क्र. २४, कळंबोली, नवी मुंबई – ४१० २१८) (यानंतर कर्जदार असा उल्लेख) यांना सूचनेतील एकूण रक्कम **रु.** ३,८८,४४,०४४.१३ (रुपये तीन कोटी अठुठ्याऐंशी लाख चव्वेचाळीस हजार चव्वेचाळीस आणि तेरा पैसे) ३१.१०.२०२१ रोजी सह वस्लीच्या दिनांकापर्यंत सांपार्श्विक दर आणि कराने पुढील व्याज, प्रभार इ. सदर सूचनेच्या प्राप्तीच्या तारखेपासून ६० दिवसांत

१) कर्जदारांनी सूचनेत नमूद केल्यानुसार रकमेची परतफेड करण्यात असमर्थ ठरल्याने, याद्वारे कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सूचना देण्यात येते की, निम्नस्वाक्षरीकारांनी खाली वर्णन केलेल्या मिळकतीचा कब्जा त्यांना सदर ॲक्टच्या कलम १३(४) सहवाचता सदर रुल्सच्या नियम ८ अन्वये त्याला/तिला प्राप्त अधिकारांचा वापर करून ह्या **१ एप्रिल, २०२२** रोजी

२) विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे इशारा देण्यात येतो की, मिळकतीशी व्यवहार करू नये आणि अशा मिळकतीशी केलेला कोणताही व्यवहार हा इंडियन ओव्हरसीज बँकच्या रक्कम रु. ४,०९,२६,२२०.३५ (रुपये चार कोटी नऊ लाख सव्वीस हजार दोनशे वीस आणि पस्तीस पैसे मात्र) २८.०३.२०२२ रोजीप्रमाणे च्यासह सांपार्श्विक दर . आणि कराने त्यावरील व्याज आणि मंजूर दर, प्रभार इ. मागणी सूचनेतील उपरोक्त तारखेपासून ते मागणी सूचनेच्या निर्गमनानंतर कोणतीही परतफेड केल्यास ती वजा देयाच्या तारखेपर्यंत या रकमेच्या भाराअधीन असेल. दिनांक २८.०३.२०२२ रोजीस देय थकीत रु. ४.०९.२६.२२०.३५ (रुपये चार कोटी नऊ लाख सव्वीस हजार दोनशे वीस आणि **पस्तीस पैसे मात्र)** देय सह प्रदानाच्या तारखेपर्यंत सांपार्श्विक दर आणि कराने पुढील व्याज, पभार इ.

(३) तारण मत्तांच्या भरणाकरिता उपलब्ध वेळेत ॲक्टच्या कलम १३ च्या उप-कलम (८) च्या तरतुदीन्वये कर्जदारांचे लक्ष वेधून घेतले जाते. ध्थावर मिळकतीचे वर्णन

स. क्र. १२२/१ आणि घर क्र. ६०९, गाव - विसापूर, तालुका - दापोली, जि-रत्नागिरी-४१५ ७१२ येथे स्थित फॅक्टरी जिमन आणि इमारत मोजमापित १६५० चौ.

सीमाबद्धतेने : उत्तर : महाड दापोली रोड

दिनांक : ०१.०४.२०२२

ठिकाण : ठाणे

दक्षिण: रस्ता पश्चिम : महाड ढापोली रोड

पूर्व: मोकळी जिमन गाव महाड, तालुका महाड, जि. रायगड-४०२ ३०१ येथे स्थित फ्लॅट क्र. ००१, तळ मजला, राजयोग अपार्टमेंट सुंदर वाडी, मुंबई गोवा हायवे, महाड, सर्व्हे क्र. ७९, हिस्सा क्र. ०१ मोजमापित ५२६ चौ. फू. (राजेश लक्ष्मण पवार) सीमाबद्धतेने:

दक्षिण : मुंबई गोवा हायवे उत्तर : मोकळा प्लॉट पूर्व : निवासी इमारत पश्चिम : डमारत गाव महाड, तालुका महाड, जिल्हा रायगड-४०२ ३०१ येथे स्थित शॉप क्र. ६ आणि ७ (हॉटेल कपिल पॅलेस) तळ मजला, राजयोग अपार्टमेंट सुंदर वाडी, मुंबई गोवा हायवे, महाड, सर्व्हे क्र. ७९, हिस्सा क्र. ०१ मोजमापित ९७३ चौ. फू. (राजेश

लक्ष्मण पवार) सीमाबद्धतेने: उत्तर : मोकळा प्लॉट क्षिण : मुंबई गोवा हायवे पूर्व : निवासी इमारत

सही/ प्राधिकत अधिकारी इंडियन ओव्हरसीज बँक

जाहीर सूचना श्रीम, रंजनबाला जी, रिंदानी, श्री, हरिओम जी,

रिंदानी आणि श्रीम. तृप्ती एच. रिंदानी उर्फ तरुणिका हे न्यु रतन अपार्टमेंट को-ऑप. हाऊसिंग सोसायटी लि., एफ.पी. क्र. ४९, टीपीएस क्र. . एस.व्ही. रोड. बोरिवली (पश्चिम). मुंबई ४०००९२ चे संयुक्त सभासद असून फ्लॅट क्र. २२ आणि शेअर्स **०६६ ते ०७**० चे धारक असून त्यांचे कोणत्याही नामनिर्देशनाशिवाय अनुक्रमे १५.८.१९९३, २५.०९.२०१६ ०१.०६.२०२० रोजीस निधन झाले. तृप्ती एच. रिंदानी यांच्या मयत मुलाची विधवा पत्नी श्रीम. दिप्ती श्रेयम रिंटानी यांनी त्यांच्या नावावर सदर फ्लॅट आणि सदर शेअर्सच्या हस्तांतरणासाठी सोसायटीला अर्ज केला आहे. सदर सोसायटी प्रस्तावित हस्तांतरणाविरुद्ध दावे आणि आक्षेप मागवित आहे. ते सदर सोसायटीचे सन्मा. सचिव किंवा श्री. पी. सी. थॉमस, वकील उच्च न्यायालय, शॉप क्र. १०ए, एस्टी अपार्टमेंटस, मार्दबाबा नगर बोरिवली (पश्चिम) मंबर्द ४०००९२ यांच्या कार्यालयात १४ दिवसांच्या आत पृष्ठचर्थ कागदपत्रांसह दाखल करावेत, कस्र केल्यास आवश्यक ते करण्यात येईल. सही/- पी. सी. थॉमस

वकील उच्च न्यायालय

भारत सरकार, वित्त

वित्तीय सेवा विभाग मुंबई कर्ज वसुली न्यायाधिकरण-। समोर (भारत सरकार, वित्त मंत्रालय) २रा मजला, टेलिफोन भवन, कुलाबा मार्केट, कुलाबा, मुंबई-४०० ००५ वसुली कार्यवाही क्र.

२१ सन २०२१ नि.क्र. ५ पुढील तारीख: ३०.०३.२०२२ आयसीआयसीआय बँक लि.

विरुद्ध प्रमाणपत्र कर्जदार मागणी सूचना

प्रति,

मेघना मेहता ए) ५०३, राधा क्रिश्न नगर, बिल्डिंग क्र. ३. मलपा हिल रोड, शेर-ए-पंजाब, अंधेरी

पूर्व, मुंबई-४०००७९. बी) ४०१, सविता सदन, ३ नटवर नगर सोसायटी, जोगेश्वरी पूर्व, मुंबई-X00080.

सन्माननीय पीठासिन अधिकारी यांनी जारी केलेल्या टी.ओ.ए. क्र. १४६२ सन २०१६ मधील वसली प्रमाणपत्रानसार तमच्याकडन व्याजासह रु. १२,३५,५४६ (रुपये बारा कोटी पस्तीस लाख पाचशे शेहेचाळीस मात्र) ची रक्कम येणे आहे. तुम्हाला याद्वारे सदर सूचना प्राप्तीपासून पंधरा

दिवसात वरील रक्कम जमा करण्यासाठी बोलाविण्यात येत आहे, कसूरवार ठरल्यास कायद्यानुसार वसुली करण्यात येईल. वरील सदर रकमेव्यतिरिक्त तुम्ही भरावयाचे दायित्व ए) संपूर्ण वसुली पर्यंत मासिक

आधारे द.सा. ८% दराने साधे व्याज. बी) सदर सूचनेच्या संदर्भात आलेला आणि थकीत रकमेच्या वसुलीकरिता करावयाच्या इतर प्रक्रियेचा सर्व परिव्यय, प्रभार आणि

माझ्या हस्ते आणि सदर न्यायाधिकरणाच्या शिक्क्याने १० फेब्रुवारी, २०२२ रोजी दिले. (आशु कुमार) वसुली अधिकारी एमडीआरटी-।

जाहीर सूचना आम जनतेस सूचित करण्यात येते की, माझे

अशील श्रीम. चेरीलन्ने डीसुझा हे फ्लॅट

धारक क्र. ३०१, ३ रा मजला, मोजमापित अंदाजे ६६५ चौ. फूट सुपर बिल्ट अप क्षेत्रफळ, सध्याची सी विंग (मंजूर आराखाडा विंग - ए अनुसार), बिल्डींग क्र. २, वोरा रेसिडन्सी म्हणून ज्ञात व सोसायटी आता विंटेज सीएचएस लि. म्हणून ज्ञात, आय. सी. कॉलनी रोड, बोरिवली (पश्चिम), मुंबई ४०० १०३ येथील मालमत्तेचे (यापुढे सदर फ्लॅट म्हणून संदर्भित) मालमत्तेचे मालक आहेत व विभिन्न क्रमांक १७१ ते १७५ धारक शेअर प्रमाणपत्र क्र. ०३५ चे धारक आहेत यापुढे माझे अशील सुचित करत आहेत की. मूळ मुख्य करारांची प्रत अर्थात रेक्टीफिकेशन दि. २८.१०.१९९७ मे. वोरा इस्टेट्स यापुढे विकासक म्हणून संदर्भित व एका भागाचे तसेच १. श्रीम. चेरील मोन्टेरो (उर्फ) कु. चेरील एडवीन मिस्क्वीटा व २. श्रीम. बीटाईस मिस्क्वीटा यापढे अन्य भागाचे हारेदीदार म्हणून, सिरीयल क्रमांक बीडीआर-२/४७६१/१९९७ दि. २८.१०.१९९७ अंतर्गत नोंदणीकृत करार गहाळ /हरवले आहेत व भरपुर शोधुनही सापडत नाही आहेत. ज्याअर्थी माझे अशील यांनी पोलीस तकार प्रमाणपत्र दि. १.४.२०२२ क्र. ४९८/२०२२ वर्सोवा पोलीस स्टेशन येथे दाखल केली आहे. तेव्हापासन माझे अशील हे सदर फ्लॅट विक्री करण्यास इच्छुक आहेत : १. श्री. अल्सटन मॅन्युएल डीसुझा व २. श्रीम. वानेस्सा लारा पेरैरा खारेदीदार म्हणून विक्रीचे करार दि. ०८.०३.२०२२ अंतर्गत सिरीयल क्र. दिनांक बीआरएल-८/३१४४/२०२२ ८/३/२०२२ अंतर्गत केले आहेत. कोणाही व्यक्तीस/ वित्तीय संस्था/ बँकेस यांना वरील नमद सदर फ्लॅट संबंधात कोणतेही दावे असल्यास तसेच विक्री, गहाण, प्रभार, भाडेकरार वा कायदेशीर वारस वा वरील मूळ दस्तावेज ताब्यात असलेले आदी वा कोणाचेही काही असल्यास त्यांनी याद्वारे अधोहस्ताक्षरित यांना सदर सूचनेच्या प्रसिद्धी तारखोपासून (१५) दिवसांच्या आत पुराव्यांसह लेखी . स्वरूपात सूचित करणे आवश्यक आहे अन्यथा सदर विशेष हक व मालकी अधिकार यांच्यासह फ्लॅट संबंधात काही असल्यास आमचे अशील यांना स्थानांतरित करण्यात येतील व

भावेश आर. भोईर वकील उच्च न्यायालय १२१, रोहिदास सदन, पी. बी. रोड, दहिसर (पश्चिम), मुंबई ४०० ०६८

कोणत्याही संदर्भाविना सदर दावे व काही

असल्यास ते अधित्यागीत मानले जातील.

ठिकाण : मुंबई

The spirit of Mumbai is now 93 years old!

FREE PRESS JOURNAL

www.freepressjournal.in

जाहीर सूचना

पाद्वारे सूचना देण्यात येते की, माझे अशील हे सौ. जया महेश पटेल (मालक) यांच्याकडून पाखालील वर्णन केलेली मिळकत (मिळकत) संपादित करण्यासाठी वाटाघाटी करीत आहेत आणि सदर मालकांनी असे नोंदविले आहे की, सदर खालील मिळकतीसाठी त्यांचे नामाधिकार हे स्पष्ट, पणनयोग्य आणि सर्व भारापासून मुक्त आहेत. कोणत्याही व्यक्तीला सदर मिळकतीच्या नामाधिकार विलेख आणि/किंवा सदरें मिळकत किंवा त्याच्यावरील कोणत्याही भागाच्या संदर्भामध्ये कोणत्याही प्रकारचा कोणताही हक्क, नामाधिकार, लाभ, हितसंबंध, आक्षेप, दावा किंवा मागणी जसे की. विक्री. हस्तांतर, करार/कंत्राट, विकास हक्क, गहाण, प्रभार धारणाधिकार, वारसा, परवाना, भाडेपट्टा, उप-भाडेपट्टा, अभिहस्तांतर, विश्वस्त सुविधाधिकार, अदलाबदल, वारसा, भेट, अंत्यदान, उत्तराधिकारी, निर्वाह, भोगवटा, ताबा . केंवा अन्यकाही दावे जर असल्यास सदर ज्ञात लिखित निम्नस्वाक्षरीकारांच्या पत्त्यावर पुराव अशा पुष्ठचर्थ कागदपत्रासह निम्नस्वाक्षरीकारांना या प्रसिद्धीच्या ७(सात) दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तसे दावे किंवा आक्षेप जर असल्यास. ते त्यागित आणि/किंवा परित्यागित समजले जातील आणि त्यावरील संदर्भाशिवाय व्यवहार पर्ण केला

मिळकतीचे परिशिष्ट

फ्लॅट क्र. ५ए, इमारत क्र. ३, पहिला मजला, मोजमापित ५७० चौरस फूट चटई क्षेत्र, सत्यजीवन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., २९७, एल.बी.एस मार्ग, कुर्ला(प), मंबई-४०० ०७०

एम.पी. सनिल वकील उच्च न्यायालय

३१८, ३रा मजला, शिव सेंटर, सेक्टर-१७, वाशी, नवी मुंबई

राष्ट्रीय कंपनी विधी न्यायाधिकरण, मुंबई खंडपीठासमोर कंपनी याचिका क्र. १२९१ सन २०२१ शी संबंधित कंपनी योजना याचिका क्र. ७२ सन २०२२ कंपनी अधिनियम. २०१३ च्या प्रकरणात

दिनांक: ०५/०४/२०२२

आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ आणि कंपनी अधिनियम, २०१३ च्या अन्य प्रयोज्य तरतुदीच्या प्रकरणात

नॉव्हेल्टी प्रॉपर्टीज अँड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेट (''हस्तांतरिती कंपनी/निर्णायक कंपनी'') आणि स्ट्रॅटीक ट्रेडींग अँड इन्व्हेस्टमेंट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ('हस्तांतरक कंपनी') आणि त्यांचे संबंधित भागधारक गांच्यातील व्यवस्थेच्या गोजनेच्या प्रकाणात

स्ट्रॅटीक ट्रेडींग अँड इन्व्हेस्टमेंट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड, कंपनी अधिनियम, २०१३ च्या तरतुर्दीन्वये स्थापित एक कंपनी, जीचे नोंदणीकृत कार्यालय आहे - ७०७, डालामल हाऊस, ७ वा पजला, २०६ जमनालाल बजाज मार्ग, नरिमन पॉईंट, मुंबई-४०० ०२१.

. याचिकाकर्ती कंपनी

कंपनी याचिकेची सूचना

नॉव्हेल्टी प्रॉपर्टीज अँड इन्व्हेस्टमेंट प्रायव्हेट लिमिटेड (''हस्तांतरिती कंपनी/निर्णायक कंपनी'') आणि स्टॅटीक ट्रेडींग अँड इन्व्हेस्टमेंट सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड ('हस्तांतरक कंपनी') आणि त्यांचे संबंधित भागधारक यांच्यातील व्यवस्थेच्या योजनेच्या मंजुरीसाठी कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम २३० ते २३२ अंतर्गत एक कंपनी याचिका उपरोक्त कंपनी याचिका नामदार न्यायाधिकरणाकडून २४ मार्च, २०२२ रोजी दाखल करून घेण्यात आली आणि ५ मे, २०२२ रोजी कंपनी प्रकरणे हाताळणाऱ्या सन्माननीय सभासदांसमक्ष त्यावर सुनावणी घेतली जाणार आहे.

सदर कंपनी याचिकेला समर्थन देण्याची किंवा विरोध करण्याची कोणाचीही इच्छा असल्यास त्यांनी त्यांच्या हेतुविषयीची सूचना याचिकाकर्त्यांच्या विकलांना त्यांच्या किंवा त्यांच्या विकलांच्या सहीने कंपनी याचिकेच्या सुनावणीसाठी निर्धारित तारखेपूर्वी किमान दोन (२) दिवस आधी पोहोचेल अशी पाठवावी, अशा सचनेसोबत विरोधाची कारणे किंवा प्रतिज्ञापत्राची एक प्रत सादर करावी. कंपनी याचिकेची एक प्रत. ती पाहीजे असलेल्या कोणत्याही व्यक्तीला त्यासाठीचे विहित आकार प्रदान केल्यावर याचिकाकर्त्यांच्या विकलांकडन सादर केली जाईल. दिनांक: १ एप्रिल, २०२२.

श्री. चंद्रकांत म्हाडेश्वर याचिकाकर्त्या कंपनीसाठी वकील

he Resolution Professional will share the document

through Electronic mail and/or Virtual Data Boom i

दुकान क्र. १, ओम श्री. सिध्देश्वर सीएचएस, प्लॉट क्र. २८, सेक्टर १, सानपाडा, नवी मुंबई-४०० ७०५

FORM G

	INVITATION FOR EXP	RESSION OF INTEREST					
	(Under Regulation 36A (1) of	the Insolvency and Bankruptcy Corporate Persons) Regulations, 2016)					
	RELEVANT PARTICULARS						
	Name of the Corporate Debtor	Nirmal Lifestyle Realty Private Limited					
2.	Date of incorporation of corporate debtor	14th November 1995					
3.	Authority under which corporate debtor is incorporated / registered	Registrar of Companies, Mumbai					
	Corporate identity number / limited liability identification number of corporate debtor	U67120MH1995PTC094461					
5.	Address of the registered office and principal office (if any) of corporate debtor	Registered Address: Jawahar Talkies Compound, Dr Rajendra P Road, Mulund (West), Mumbai – 400080.					
6.	Insolvency commencement date of the corporate debtor	December 06, 2021 (Copy of the order received on 20 December 2021)					
7.	Date of invitation of expression of interest	April 05, 2022					
8.	Eligibility for resolution applicants under section 25(2)(h) of the Code is available at:	The eligibility criteria is mentioned in detailed invitation for Expression of Interest to submit Resolution Plan(s) ("invitation")					
9.	Norms of ineligibility applicable under section 29A are available at:	The norms of ineligibility applicable under Section 29A of the Code are mentioned in the invitation.					
	Last date for receipt of expression of interest	April 20, 2022					
	Date of issue of provisional list of prospective resolution applicants	April 30, 2022					
	Last date for submission of objections to provisional list	May 05, 2022					
	Date of issue of final list of prospective resolution applicants	May 15, 2022					
14.	Date of issue of information memorandum,	May 05, 2022					

ccordance with the provisions of the Code and nformation memorandum and further nformation Regulations made thereunder. 16. Last date for submission of resolution plans Manner shall be specified in the Request for resolution professional Resolution plan. September 2, 2022* Estimated date for submission of esolution plan to the Adjudicating Authority for approval Name: CA. Jayesh Natvarlal Sanghrajka resolution professional (Resolution Professional) (Hesolution Froiessional) Regn No: IBBI/IPA-001/IP-P00216/2017-2018/10416 Name: CA. Jayesh Natvarlal Sanghrajka

evaluation matrix and request for resolution

plans to prospective resolution applicants
Manner of obtaining request for

resolution plan, evaluation matrix

Name, Address and e-mail of the

21 Address and email to be used for

vith the Board

resolution professional, as registered

correspondence with the Resolution

405-408, Hind Rajasthan Building, D. S. Phalke Road, Dadar East, Mumbai 400014 Process Specific Email id: cirp.nlrpl@gmail.com 22 Further Details are available at or with23 Date of publication of Form G Same as Sr. no 21 above April 05, 2022

Pursuant to order dated March 07, 2022, CA. Jayesh Natvarlal Sanghrajka was appointed as Resolution Professional replacing Mr. Arun Kapoor (Interim Resolution Professional), in the matter of Nirmal Lifestyle Realty Private Limited. Copy of the order dated March 07, 2022 was The Resolution Professional ("RP")/ Committee of Creditors ("CoC") shall have discretion to

The Resolution Probesional (Re // Collimate on Creditions (Color) shall have discretion to change the criteria for the EOI at any point of time.

The RP/CoC reserves the right to cancel or modify the process/application without assigning any reason and without any liability whatsoever. Detailed invitation for Expression of interest specifying criteria, eligibility norms under Section 29A of the Code etc. is available at the address provided at Sr. No. 21 above and can also be requested

or the course lice is available at the address provided at Sr. No. 21 above and can also be requested through email cirp, nitrpl@gmail.com. The above timelines are subject to the Hon'ble NCLT, Mumbai Bench granting 14 (Fourteen) days exclusion and 90 (Ninety) days extension of the CIRP Period of Nirmal Lifestyle Realty Private Limited.

(Resolution Professional)

Chartered Accountants

Registered Address: 405-407 Hind Rajasthan Building Dadar, Maharashtra ,400014

Email id: jayesh@jsandco.in
Process Specific Address:
C/o. Jayesh Sanghrajka & Co. LLP

CA. Jayesh Natvarlal Sanghrajk Resolution Profession Registration Number: IBBI/IPA-001/IP-P00216/2017-2018/1041 Address registered with IBE

405-407 Hind Rajasthan Building Dadar, Maharashtra ,40001-

೧SBI भारतीय स्टेट बैंक State Bank of India

दि. ०५.०४.२०२३

स्ट्रेस्ड ॲसेट्स रिकव्हरी शाखा, मुंबई (०५१६८) दि इंटरनॅशनल, ६वा मजला, १६ महर्षी कर्वे रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०. दाध्वनी : ०२२-२२०५३१६३/६४ /६५, ईमेल : sbi.05168@sbi.co.in सरफैसी ॲक्ट, २००२ च्या कलम १३ (४) अन्वये मिळकतीच्या कब्जासंदर्भात सूचनेचे प्रकाशन

्चना याद्वारे देण्यात येते की, सिक्युरिटायझेशन ऑण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ऑसेटस् ऑण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ऑक्ट, २००२ (५४ सन २००२) अन्वये आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स २००२ च्या नियम ९ सहवाचता कलम १३(१२) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून सदरह सुचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासु-६० दिवसांत रक्कम अदा करण्यासाठी त्यांना बोलाविण्यासाठी यानंतर नमूद आणि प्रत्येक खात्यासमोर नमूद तारखेची मागणी सूचना जारी करण्यात आली होती. सदरह कर्जदारानी रक्कम अदा करण्यास कसर केलेली आहे म्हणून कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला सुचना याद्वारे देण्यात येते की. निम्नस्वाक्षरीकारांनी प्रत्येक खात्यासमोर नमूद

केलेल्या तारखेस सदरहू ॲक्टच्या नियम ८ सहवाचता सदरहू अधिनियमाच्या कलम १३(४) अन्वये त्याला/तिला प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून येथील खालील वर्णिलेल्य मिळकतीचा सांकेतिक कब्जा घेतलेला आहे. विशेषत: कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेला याद्वारे सावधान करण्यात येते की, सदरह् मिळकतीच्या देवधेवीचा व्यवहार करू नये आणि सदरह् मिळकतीच्या देवधेवीचा कोणताही

व्यवहार हा **स्टेट बँक ऑफ इंडियाच्या** रक्कम आणि त्यावरील व्याजाच्या प्रभाराच्या अधीन राहील.

खाते/कर्जदाराचे	मिळकतीच्या मालकांचे	गहाण मिळकतीचे वर्णन	मागणी सूचनेची	कब्जाची	थकबाकी रक्कम
नाव आणि पत्ता	नाव		तारीख	तारीख	
श्री. सच्चिदानंद	श्री. सच्चिदानंद पुरुषोत्तम	गाव पिलेर्न, तालुका: बारडेक्स, जि. नॉर्थ गोवा-	०७.१२.२०१९	०१.०४.२०२२	₹. ८६,४४,७८५.४ ०
पुरुषोत्तम साखरदांडे	साखरदांडे	४०३५२१ येथे स्थित प्लॉट क्र. ८९ आणि ९०,			(रुपये शह्याऐंशी ला
- फ्लॅट-६०३, देवांगिनी		सॉनलेम, ग्रीन व्हॅली वर बांधकामित भोबे मनोर १			चव्वेचाळीस हजार स
सीएचएस., महात्मा		अशा ज्ञात बिल्डिंगीच्या युनिट प्रमाणे सर्व ते रॉ हाऊस			पंच्याऐंशी आणि चात
गांधी रोड, विलेपार्ले		क्र. व्हीपीएच क्र. २६४/९७ आरएच१, मोजमापित			पैसे मात्र) ३१.०३.२
(पूर्व), मुंबई-		सुपर बिल्टअप क्षेत्र १३० चौ.मीटर्स आणि मोकळे			रोजीस
४०००५७.		टेरेस ६८.३ चौ.मी. आणि एक कार पार्किंग.			

स्टेट बँक ऑफ इंडिया